

**Jupiter Industries &
Leasing Ltd.**



209, Maker Bhavan III,
21, New Marine Lines, Mumbai – 400 020.
Tel. : 22089666 Cable : JUPIPORTS
CIN : L65910MH1984PLC032015

07th August, 2024

To,
BSE Limited,
Listing Compliance Department,
Phiroze Jeejeebjoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Re: Scrip Code 507987

Sub: Newspaper Publication – Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024

Dear Sir,

Pursuant to Regulation 47(1)(b) and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the newspaper advertisement for the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2024 published in “Business Standard”, (English newspaper) and “Mumbai Mitra”, (Marathi newspaper) today i.e. 07th August, 2024.

Thanking you,

Yours faithfully,
For **JUPITER INDUSTRIES &
LEASING LIMITED**

HEMANT D. SHAH
Managing Director

Encl: As above

CRISIS IN BANGLADESH

In talks with Dhaka amid attacks on Hindus: Govt

With UK plan in limbo, Hasina may be eyeing Finland, West Asia for asylum

ARCHIS MOHAN
New Delhi, 6 August

The government in Parliament on Tuesday expressed its deep concern over a surge of violence targeting minorities in Bangladesh, a day after Sheikh Hasina resigned as its prime minister and escaped to India amid unrelenting protests.

The violence in the neighbouring country has been severe and unforgiving with numerous Hindu temples, homes, and businesses targeted and vandalised, women assaulted, and at least two Hindu leaders affiliated with Hasina's Awami League killed. In a particularly horrific incident, 24 people were burned alive at a luxury hotel owned by an Awami League leader in Jessore district, adding to the toll of 440 deaths in the latest spate of unrest.

In response to this crisis, key ministers, including Union Home Minister Amit Shah and External Affairs Minister S Jaishankar, and National Security Adviser (NSA) Ajit Doval met during the day to discuss the fast-evolving situation in Bangladesh.

Earlier that day, Jaishankar briefed political leaders at an all-party meeting and addressed Parliament in the afternoon regarding Bangladesh's turmoil. At the all-party meeting, according to sources, he described Hasina, who landed at Hindon airbase after fleeing from Dhaka, as being in shock at the rapid turn of events. She has been given time to recuperate before determining her next course of action.

Additionally, India's border guarding forces have been instructed to remain exceptionally vigilant.

Explaining Hasina's sudden resignation and her subsequent refuge in India, Jaishankar said: "At very short notice, she requested approval to come for the moment to India. We simultaneously received a request for flight clearance from Bangladesh authorities. She arrived yesterday evening in Delhi."

He noted that India consistently urged the government in Dhaka to exercise restraint and encouraged dialogue to defuse the situation. "Similar urgings were made to various political forces with whom we were in touch," Jaishankar added, tracing the origins of the crisis to the divisive elections in Bangladesh in January 2024, which fostered considerable tension, polarisation, and the eventual eruption of a student-led agitation in June.



External Affairs Minister S Jaishankar (second from right), Defence Minister Rajnath Singh, and Home Minister Amit Shah at an all-party meeting about the ongoing developments in Bangladesh, in Parliament House on Tuesday. PHOTO: PTI

India's overall trade balance may not see big impact: S&P

S&P Global Ratings on Tuesday said India stood out both on growth and external fronts among the South Asian countries, and the trajectory of government's fiscal deficit will decide the direction of sovereign ratings.

S&P Director, Sovereign and International Public Finance Ratings (Asia-Pacific), Andrew Wood said the rating agency saw a lot of promise in India's economic growth story even though the global economic growth outlook remained somewhat challenging. PTI

Significant concerns for India's textile, apparel industry: CITI

Bangladesh, which is facing its worst political crisis since Independence in 1971, poses "significant concerns" for India's textile and apparel sector, particularly for companies operating factories in the neighbouring country, the Confederation of Indian Textile Industry (CITI) said on Tuesday. The domestic textile industry body believes that any supply disruption in Bangladesh would have an immediate impact on the supply chain, potentially affecting production schedules and delivery timelines of Indian firms. PTI

Despite the Bangladesh Supreme Court's decision on July 21 to scale back the controversial quota system for government job applicants, public agitation persisted. Jaishankar explained that "various decisions and actions taken thereafter only exacerbated the situation. The agitation at this stage coalesced around a one-point agenda, that is, that the prime minister, Sheikh Hasina, should step down."

Hasina's travel plans

Hasina had intended to travel to London with her sister, Sheikh Rehana, via India, but her plans were shelved after the UK government indicated she might not receive legal protection against potential probes into the violent protests in

Bangladesh. British Foreign Secretary David Lammy called for a "full and independent UN-led investigation" into the unprecedented violence and tragic loss of life over the past fortnight. Meanwhile, sources suggest Hasina is exploring asylum possibilities in Finland, Belarus, and West Asian nations, as she remains under tight security in an undisclosed location.

The European Union (EU) Heads of Mission in Dhaka have expressed deep concern over the attacks on places of worship and ethnic minorities in Bangladesh. In a statement, they urged to appeal for restraint and the protection of fundamental rights for all Bangladeshis.

More on business-standard.com

Exporters voice concerns

The unrest in Bangladesh is resonating deeply within the Indian business community. Shares of Marico fell by 6.5 per cent, closing at ₹628 apiece as investors fretted over the impact on the company's international business portfolio. Sources close to Marico said that the company is closely monitoring the situation.

A spokesperson for Dabur emphasised that while the company was closely monitoring the developments in Bangladesh, the country represents less than 1 per cent of Dabur's consolidated revenue and under 0.5 per cent of its consolidated net profit.

Adani Power, which supplies 1,495 Mw of electricity from its Godda, Jharkhand plant to Bangladesh, reported that its operations remain uninterrupted. A spokesperson said: "Adani Power has a power purchase agreement with the Bangladesh Power Development Board (BPDB) to meet their power requirements. According to the sched-



People gather in front of the Awami League's central office after the prime minister's resignation, in Dhaka on Tuesday. PHOTO: PTI

ule (provided by BPDB), Adani Power continues to supply power to the Bangladesh power utility without any disruption. Going forward, we will remain guided to the BPDB's schedule and the provisions of the PPA between the two utilities." The receivables for the electricity supplied are secured by a sovereign guarantee from the Bangladeshi government, as noted in the company's annual


report. In the two-wheeler sector, Hero MotoCorp and TVS Motor have assembly plants in Bangladesh in partnership with local firms. Telecom major Bharti Airtel, holding a 28 per cent stake in Robi Axiata, a local wireless telephony firm, is another key player keeping a close eye on the developments.

Exporters have voiced concerns that the ongoing political instability could exacerbate the

situation and further impact engineering exports to Bangladesh. Said Arun Kumar Garodia, chairman, Engineering Export Promotion Council India: "As one of the top destinations for Indian engineering products and our largest trading partner in South Asia, stability in Bangladesh is crucial for maintaining and expanding trade relations."

The total value of engineering goods exported to Bangladesh in the June 2024 quarter was \$542.1 million, marking an 8.2 per cent decline from \$590.4 million in the same period last year. Bangladesh has recently witnessed a fall in imports of industrial raw materials and capital machinery. The decreased demand for consumer goods has negatively impacted factory production levels and exacerbated supply chain disruptions.

Inputs from Dev Chatterjee, Sharleen D'Souza, and Amritha Pillai



E-platform to link exporters, MSMEs in works

The government on Tuesday said it was developing a trade connect e-platform to connect exporters, ministry of micro, small & medium enterprises (MSMEs) and entrepreneurs with various stakeholders including Indian missions abroad, export promotion councils, and other partner government agencies. Minister of State for Commerce and Industry Jitin Prasada said in a written reply to the Lok Sabha that the platform would provide information on trade events taking place in different parts of the world, benefits available due to India's free trade agreements (FTAs), and other international trade-related information and data. Replying to a separate question, Prasada said that the major districts which are recording healthy export growth include Jamnagar, Kanchipuram, Mumbai, Pune, Surat, and Kachchh. PTI

Conviction rate in money laundering cases at 93%

The rate of conviction obtained in money laundering cases by the Enforcement Directorate is 93 per cent, the government informed Parliament on Tuesday. A total of 7,083 Enforcement Case Information Reports have been filed by the agency till July 31, Minister of State for Finance Pankaj Chaudhary said in a written reply to a question asked in the Rajya Sabha. A total of 132 money laundering cases have been registered against sitting and former members of Parliament (MPs) and members of the Legislative Assembly (MLAs) apart from political leaders over the last six years. PTI

\$122.7 mn non-basmati white rice exported in April-May

India has exported non-basmati white rice worth \$122.7 million during April-May in this financial year (FY25) and the government is closely monitoring its production, availability and export scenario to assess suitable policy intervention, Parliament was informed on Tuesday. The exports stood at \$852.53 million in FY24, \$2.2 billion in FY23 and \$2 billion in FY22, Minister of State for Commerce and Industry Jitin Prasada said in a written reply to the Lok Sabha. He informed the export of non-basmati white rice is banned at present since July 20, 2023. PTI

Jay SPEAKS

"The Fact of The Matter."

To book your copy, call 022 24978470 or SMS reachbs to 56677 or email us at order@bsmail.in

Business Standard 50

JUPITER INDUSTRIES & LEASING LIMITED
Regd. Office: 209, Maker Bhavan III, 21 New Marine Lines, Mumbai - 400 020.
(CIN No. L65910MH1984PLC032015)

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2024 (Rs. in lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.2024 Unaudited	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1.	Total income from operations (net)	-	-	-
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(1.64)	(1.83)	(8.19)
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(1.64)	(1.83)	(8.19)
4.	Equity Share Capital	100	100	100
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	(307.29)
6.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	(0.16)	(0.18)	(0.82)
	Basic :	(0.16)	(0.18)	(0.82)
	Diluted :	(0.16)	(0.18)	(0.82)

Note: The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024 are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.jupiterind.co.in.

For Jupiter Industries & Leasing Ltd., Sd/- Hemant D. Shah Managing Director DIN: 02303535

Place : Mumbai Date : 06.08.2024

TJSB SAHAKARI BANK LTD. (Formerly TJSB Sahakari Bank Ltd.)

Now Housing Loan upto ₹ 25 Lakh

₹ 1.40 cr.

Build the foundation for your Dream Home with TJSB Home Loan

- Zero Repayment Charges
- Flexible Repayment Tenures
- Loan Available for NRI also

www.tjsbank.co.in | Toll Free: 1800 266 3466 / 1800 223 466

PUBLIC NOTICE

BY SHARDUL AMARCHAND MANGALDAS & CO.
ADVOCATES & SOLICITORS

CAUTION AGAINST FRAUDULENT LETTERS AND EMAILS, INCLUDING LEGAL NOTICES (INCLUDING NOTICES FOR COPYRIGHT INFRINGEMENT) AND IMPERSONATION OF DR. SHARDUL S. SHROFF, EXECUTIVE CHAIRMAN OF THE FIRM

It has come to our notice that certain unknown individuals have created fake email addresses, and are sending legal notices, including copyright infringement notices, to companies from such fake email addresses and are addressing letters using Shardul Amarchand Mangaldas & Co.'s (Firm) name and logo and on behalf of the Firm's Executive Chairman, Dr. Shardul S. Shroff. Some of the notices claim that they are being sent on behalf of "Amarchand & Mangaldas & Suresh A. Shroff & Co. Law Firm", a firm which is no longer in existence. They also contain fake email address, phone numbers etc. of the Firm and Dr. Shardul S. Shroff. The auto signatures in the emails contains a photograph of Dr. Shardul S. Shroff, which is unauthorised.

It appears that the unknown individuals are impersonating the Firm and its Executive Chairman with an intent to defraud the public. Accordingly, please note that emails, letters and notices of such nature are fraudulent, unauthorised and have not been issued by the Firm.

This is to inform the public at large that the Firm has no relation, direct or indirect, with any such unknown persons and neither the Firm nor its Executive Chairman, Dr. Shardul S. Shroff has authorized the sending of such emails and notices to any person. Shardul Amarchand Mangaldas & Co. is taking appropriate legal action in this regard.

We therefore, urge the public at large to exercise vigilance and due diligence before engaging with the senders of such emails and notices, and disclaim all liability for direct or indirect loss, owing to any engagement with such fraudulent persons.

Pallavi S. Shroff and Akshay Chudasama
Managing Partners, Shardul Amarchand Mangaldas & Co.

orientbell tiles

Making Tile Shopping Easier

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(₹ in lakh)

S. No.	Particulars	Consolidated		
		For the Quarter Ended on 30-06-2024 Unaudited	For the Year Ended on 31-03-2024 Audited	For the Quarter Ended on 30-06-2023 Unaudited
1	Total income from Operations	14,814	67,446	14,412
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	(197)	113	(173)
3	Net Profit for the period (before Tax after Exceptional items)	(197)	113	(173)
4	Net Profit for the period (after Tax after Exceptional items)	(187)	91	(131)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the Period after Tax and Other Comprehensive Income after Tax)	(162)	193	(126)
6	Paid up Equity Share Capital (Face value of ₹10/- each)	1,459	1,459	1,449
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	29,844	-
8	Earnings Per Share (of ₹10/- each) (For continuing and discontinued operations) (Not Annualised)			
	a) Basic (amount in ₹)	(1.28)	0.63	(0.90)
	b) Diluted (amount in ₹)	(1.27)	0.62	(0.90)

Notes:

1. Summarized Standalone Un-Audited Financial Performance of the Company is as under: (₹ in lakh)

S. No.	Particulars	Standalone		
		For the Quarter Ended on 30-06-2024 Unaudited	For the Year Ended on 31-03-2024 Audited	For the Quarter Ended on 30-06-2023 Unaudited
1	Total income from Operations	14,814	67,446	14,412
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	(204)	28	(180)
3	Net Profit for the period (after Tax after Exceptional items)	(194)	6	(138)
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the Period after Tax and Other Comprehensive Income after Tax)	(169)	108	(133)

2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on 6th August, 2024. The financial results for the quarter ended June 30, 2024 have been limited reviewed by the Statutory Auditors of the Company.

3. The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly/annual financial results is available on the stock exchange websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and Company's website at https://www.orientbell.com.

4. There is no change(s) in accounting policies which impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s).

Place : New Delhi Date : 6th August 2024

For and on behalf of the Board of Directors of Orient Bell Limited
Madhur Daga
Managing Director

Orient Bell Limited
CIN: L1410UP1977PLC021546
Registered Office : 8, Industrial Area, Sikandrabad - 203205, Dist. Bulandshahr, U. P.
Corporate Office : Iris House, 16 Business Center, Nangal Raya, New Delhi-110 046
☎ +91-11-47119100 | ✉ investor@orientbell.com | 🌐 www.orientbell.com

